

## महिला कला वाणिज्य महाविद्याला चांदूर रेल्वे ला नॅक पिअर टीम ची भेट

विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती व्दारा संचालित महिला कला वाणिज्य महाविद्यालय चांदूर रेल्वे ला 2० जुलै २०१८ ला व्दि दिवसीय नॅक पिअर टीम ची भेट संपन्न झाली. नॅक पिअर टीम च्या चेअर पर्सन डॉ.कॅ.निरूपा राणी, माजी कुलगुरू (विशाखापट्टणम) आंध्र प्रदेश ह्या होत्या व प्राचार्य डॉ.स्नेहलता रैना (रावतन) हिमाचल प्रदेश यानी मेम्बर कॉर्डिनेटर म्हणून काम पहिले तर डॉ.राज लक्ष्मी मिश्रा (भुवनेश्वर) ओरिसा ह्या समिती सदस्य म्हणून उपस्थितीत होत्या. या भेटी दरम्यान महाविद्यालयाच्या एकूणच कामकाजाचा आढवा सदरहू टीम ने घेतला. महाविद्यालयात प्रवेश घेता क्षणीच, महाविद्यालयाचे एकूणच चित्र पी.पी.टी.च्या माध्यमातून व चर्चे दरम्यान प्राचार्य डॉ. आर. एस. हावरे यानी स्पष्ट करून दिले.

त्यानंतर प्रध्यापाकांशी त्यांनी सवांद साधला, सर्व विभागाना भेटी देवून सखोल पाहणी केली. लंच ऑन मिटिंग दरम्यान विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावतीच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, कोष्याध्यक्ष श्री.पंकज देशमुख, सचिव श्री. युवराजसिंग चौधरी , सदस्य श्री. नितीन हिवसे ह्या वेळी उपस्थितीत होतें. तर वेळी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती च्या जीओलोजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.एस.एफ.आर. खात्री (IQAC कॉर्डिनेटर) विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून उपस्थितीत होतें.

नॅक पिअर टीम ने सर्व वर्गाना भेटी दिल्या, प्रयोगशाळाना, विद्यार्थी सुविधा केंद्र, उपहारगृह यांना भेटी दिल्या व त्यांचे निरीक्षण केले. पालक सभे दरम्यान नॅक पिअर टीम ने पालकांशी सवांद साधला व महाविद्यालयाविषयीचे त्यांचे मत जाणून घेतले. माजी विद्यार्थिनी मेळावा या वेळी आयोजित करणात आला होता त्यातून कोणकोणत्या सुविधा महाविद्यालयात असाव्यात व कोणते नवीन व्यवसायीक अभ्यासक्रम सुरु करता येइल व त्याचा उपयोग विद्यार्थिनींना कसा होईल या विषयी चर्चा झाली. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनीशी त्यांनी संवाद साधला व त्यांचे मत जाणून घेतले.

नॅक पिअर टीम समोर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला भेट देण्यात आली व ग्रंथालयाचे काम कसे चालते याची माहिती घेण्यात आली. सर्व विभागाना भेटी देवून माहिती घेण्यात आली. महाविद्यालयाच्या IQAC ची सभा संपन्न झाली.

नॅक पिअर टीम ने प्रशासकीय कार्यालयाला भेट दिली, महाविद्यालयातील विविध सुविधा विषयी जाणून घेतले. महाविद्यालय स्तरावर कार्यान्वित असलेल्या विविध समिती ची बैठकि दरम्यान महाविद्यालयातील कार्य पद्धतीची माहिती देण्यात आली. महाविद्यालयाच्या करियर गायडन्स सेंटर ला भेट देऊन माहितीचा पडताळा घेतला. नॅक पिअर टीम च्या हस्ते वृक्षारोपण करणात आले. सरते शेवटी एक्झिट मिटिंग संपन्न झाली. एक्झिट मिटिंग ची प्रस्तावना डॉ. आर. एस. हावरे यानी केली,

नॅक पिअर टीम च्या चेअरपर्सन डॉ.के.निरूपा राणी, माजी कुलगुरू (विशाखापट्टणम) आंध्र प्रदेश यांनी विद्यार्थी केंद्रित शिक्षण, संशोधन कार्य, महाविद्यालयाचेकामकाज अधिक प्रभावी कसे करता येईल या विषयावर यथोचित मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचा अहवाल डॉ. आर. एस. हावरे सर यांचे कडे नॅक पिअर टीम च्या चेअरपर्सन डॉ.के.निरूपा राणी यांनी सुपूर्त केला. व प्राचार्य डॉ.स्नेहलता रैना (रावतन) हिमाचल प्रदेश यांनी मेम्बर कॉर्डिनेटर म्हणून काम पहिले तर डॉ.राज लक्ष्मी मिश्रा (भुवनेश्वर) ओरिसा ह्या पिअर टीम समिती सदस्य यावेळी मंच्यावर उपस्थितीत होत्या.

या वेळी महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीत होतें. या एक्झिट मिटिंग चे संचालन कॉर्डिनेटर डॉ. सीमा स. जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विजय द. कापसे यांनी केले, नॅक पिअर टीम भेटी दरम्यान सर्व कर्मचारी वृदा चे सहकार्य लाभले.

प्रती

मा. संपादक

दैनिक \_\_\_\_\_

अमरावती